

[See Rules 253©,254 (c) (iii),254 (80)255(1)(iv)]

REPORT ABOUT THE MOTOR VEHICLE ACCIDENTS

1	Name of the police station	:-	मुंडवा पोलीस स्टेशन पुणे शहर
2	CR.NO/TAR No/SDE No	:-	३४२/१७ भादविक २७९,४२७,११९/१७७
3	Date, Time and Place of the accident	:-	२३/१२/१७ रोजी १७/३० वा रेल्वे गेट नं १ घोरपडी पुणे
4	Name of the Injured/Deceased (जखमी किंवा मयत इसमाचे नांव व पत्ता)	:-	जखमी नाही
5	Name of the Hospital to which he/she was removed(रवाना केलेल्या हॉस्पिटलचे नांव व पत्ता)	:-	जखमी नाही
6	Number of the Vehicles and type of the vehicle. (अपघात झालेल्या वाहनांचा नंबर व वाहन प्रकार)	:-	१)पाण्याचा टॅकर नंबर एम एच १२ /सी टी / ३६९९ २) कार वॅगनआर नंबर एम एच १२/ पी टी / २९०१
7	Name and address of the Driver of the vehicle with particulars or Driving License of the said Driver and the address of the Issuing Authority of the said Driving License. The number of Badge in case of Public Service Vehicle and the address of the Issuing Authority of the said Badge. (वाहन चालकाचा नांव व पत्ता,ड्रायव्हिंग लायसन्स नंबर तसेच लायसन्स प्रदान करणारे अधिकरीचे नांव व कार्यालयाचा पत्ता .शासकीय वाहन चालक असल्यास त्याचा बॅच नंबर व लायसन्स नंबर व सदर बॅच व लायसन्स नंबर प्रदान करणारे अधिकरीचे नांव व कार्यालयाचा पत्ता)	:-	१)पाण्याचा टॅकर नंबर एम एच १२ /सी टी / ३६९९- लक्ष्मण सायस मुंडे वय ३५ धंदा ड्रायव्हिंग रा फडतरे वस्ती भिमाकोरेगांव ता.शिरूर जि पुणे लायसन्स नंबर एम एच २४/२००८०००४४९८ आरटीओ लातूर २) कार वॅगनआर नंबर एम एच १२/ पी टी / २९०१ सोनीया हारमन शारोन वय ४० रा वेलेस्ली रोड पुणे १ लायसन्स नंबर एमएच १२/१९९५००५९४३ पुणे आरटीओ
8	Name and Address of the Owner of the vehicle as it stands on the date of the accident.(अपघात झालेल्या वाहनांच्या मालकाचा नांव व पत्ता)	:-	१)पाण्याचा टॅकर मालक -अजय जोगदंड रा नानापेठ पुणे २)वॅगनआर कार -स्वता -सोनीया हारमन शारोन रा. रा वेलेस्ली रोड पुणे १
9	Name and Address of the Insurance company with whom the vehicle was insured and the Divisional Office of the said Insurance Company. (सदर वाहनाचा विमा असलेल्या इन्शुरन्स कंपनीचे नांव व पत्ता तसेच सदर इन्शुरन्स कंपनीचे विभागीय कार्यालयाचा पत्ता)	:-	१)टॅकर -द न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पर्वती पुणे
10	Number of Insurance Policy /Insurance Certificate and the Date of Validity of the insurance Police	:-	--

	/Insurance Certificate. (सदर वाहनाचा विमा असलेल्या इन्शुरन्सचा नंबर, इन्शुरन्स प्रमाणपत्र,वैधता तारीख)		
11	Action taken, if any, and the result thereof. (सदर प्रकरणी केलेली कारवाई (दोषारोप सीसीनंबर /फायनल) निकाल	:-	क फायनल ता. १३/०२/१८
			Inspector of Police
			Police station name - Mundhwa Police Station
N.B- This form should accompany with all necessary document viz. 1) F.I.R 2) Panchnama 3) Medical Certificate /Post Mortem Report.			